



SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LTD.

CIN: L24100MH1993PLC071376

(A Government of India Recognised Export House)

An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company

Office No. 301/302, 3rd Floor, Atlanta Center, Near Udyog Bhavan

Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063, India

Tel.: + 91 22 4270 2525 Fax: + 91 22 2685 3205

Date: 17th November, 2025

National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Scrip Symbol: SHREEPUSHK	BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 Scrip Code: 539334
---	---

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper publication for Notice of the Extra Ordinary General Meeting ("EGM") to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means facility and remote e-voting information

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended from time to time, please find enclosed herewith the copies of newspaper advertisement, published in "Business Standard" (English Newspaper) and "The Mumbai Lakshdeep" (Marathi Newspaper) today **i.e. Monday, 17th November, 2025** inter-alia containing the following:

1. Notice of the EGM to be held on through Video Conferencing/Other Audio Visual Means facility;
2. Relevant information on Remote E-Voting and E-voting at the EGM; and
3. Contact details in case of any query regarding the EGM.

You are requested to take note of the same.

This is for your information and records.

Thanking you,

Yours Faithfully,

For **Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited**

Punit Gopikishan Makharia
Chairman and Managing Director

Encl: as above



• Speciality Textile Dyes

.....Stable, Sustainable & Smart Chemistry Company.....

• Dyes Intermediates

• Acids

• Power

• Animal Health & Nutrition

• Fertilisers



Works at - B- 102 / 103, D - 25, B - 97, D - 18, D - 10, MIDC Lote Parshuram, Taluka Khed, Dist. Ratnagiri
Maharashtra, India.

GOTS / Approved

email: info@shreepushkar.com • www.shreepushkar.com

ZDHC gateway / Registered

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED
Registered Office: 301/302, 3rd Floor, Atlantic Center, Near
Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063;
CIN: L24100MH1989PLC071376
Email: info@shreepushkar.com Tel: 022 42702525
Website: www.shreepushkar.com

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VCO)/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of Shree Puskhar Chemicals and Fertilisers Limited ("the Company") is scheduled to be held on **Wednesday, 10th December, 2025 at 3:00 P.M.** Indian Standard Time through VCO/OAVM facility to transact the Special Business as set out in the Notice dated 8th November, 2025 in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with the General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 & 17/2020 dated 13th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being General Circular No. 03/2025 dated 22nd September, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and in compliance with the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The venue of the EGM will be deemed to be the Registered Office of the Company i.e. 301-302, 3rd Floor, Atlantic Center, Near Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon East, Mumbai - 400 063, Maharashtra, India.

In view of the aforementioned provisions, the Company has completed sending the Notice of EGM to all the members whose email address is registered with the Company/Depository Participant ("DP")/Bhigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ("Bhigshare") and the same is also available on the website of the Company at www.shreepushkar.com and Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where securities of the Company are listed.

If you have not registered your email with the Company/DP/Bhigshare, you are requested to register/update email address as per the process advised by your DPs. E-Voting: Pursuant to Section 108 of the Act read with Rule 30 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, as amended from time to time, all the Members holding shares in physical and dematerialised form, as on the cut-off date i.e. Wednesday, 3rd December, 2025 shall only be entitled to cast their vote electronically using the remote e-voting platform of Bhigshare. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the EGM. Detailed procedure for remote e-voting and e-voting is provided in the Notice of the EGM.

In this regard, the Members are hereby further informed that:

- The Board of Directors of the Company have appointed Mr. Sanam Umbargikar, Partner, M/s DSM & Associates, Peer Reviewed Company Secretaries as scrutineer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- The remote e-voting facility will commence on **Friday, 5th December, 2025 (9:00 a.m. IST) and will end on Tuesday, 9th December, 2025 (5:00 p.m. IST).**
- A person who has acquired the shares and has become a member of the Company after the dispatch of the Notice of the EGM and prior to the Cut-off date i.e. Wednesday, 3rd December, 2025 shall be entitled to exercise his/her vote either electronically i.e. remote e-voting or e-voting system on the date of the EGM by following the procedure mentioned in Notice of EGM.
- Manner of casting vote through remote e-voting or the facility of e-voting at the EGM by Members is provided in the Notice.
- The Members can opt for only one mode of e-voting i.e. either prior to the EGM or during the EGM. Members who have already voted prior to the Meeting date may also attend/participate in the EGM through VCO/OAVM but would not be entitled to vote again at the Meeting venue. Once the vote on a Resolution is casted by the member, the Member shall not be allowed to change it subsequently.
- Members participating through VCO/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.
- In case any Member has any queries regarding virtual meeting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") available at <https://vote.bhigshareonline.com>, under download section or you can email us to vote@bhigshareonline.com or call us at: 1800 22 54 22, 022-62638338.

Date: 17th November, 2025
Place: Mumbai

For Shree Puskhar Chemicals and Fertilisers Limited

Sd/-
Pankaj Manjani
Company Secretary and Compliance Officer



IRIS Business Services Limited

Registered Office: T-231, Tower 2, 3rd Floor, International
Infotech Park, Vashi - 400703, Maharashtra, India
Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com,
Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434
CIN: L72900MH2000PLC128943

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Special window for re-lodgement of transfer requests of physical shares till 06.01.2026

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MRSD/MRSD-PD/PIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special window exclusively for the re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process or otherwise. The special window will remain open for a period of six months from July 07, 2025 to January 06, 2026.

Please find the circular below for your reference and necessary action:

https://www.sebi.gov.in/legal/circulars/jul-2025/ease-of-doing-investment-special-window-for-re-lodgement-of-transfer-requests-of-physical-shares_94973.html

Re-lodgement of legally valid and complete documents for transfer of physical shares, where there is no dispute on ownership will be considered. Shareholders of the Company may submit their request till January 06, 2026, with the Registrar & Share Transfer Agent (RTA) of the Company.

Relevant investors are encouraged to take advantage of this one-time window. The transfer request of physical shares can be re-lodged with our Registrar and Share Transfer Agenda (RTA) within the above-mentioned period at the following address:

The details of RTA are as under:

MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited),

C-101, Embassy 247, L.B.S. Marg,

Vikhroli (West), Mumbai - 400083,

Maharashtra, India

Tel. No. : +91-22-49186000

E-mail: mt.helpdesk@in.mpmfsmufg.com

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Shareholders must have a demat account and provide its Client Master List ("CML"), along with the transfer documents and share certificate, while re-lodging the transfer request with RTA. Due process shall be followed for such transfer-cum-dematerialisation requests.

We reiterate that re-lodgement will be allowed only in those cases where transfer deed for physical shares were lodged before April 01, 2019 and were rejected/returned/not attended due to the deficiency in the documents/process or otherwise.

For any further information or clarification, you may kindly contact at cs@irisbusiness.com

By Order of the Board of Directors of

IRIS Business Services Limited

Sd/-

Santoshkumar Sharma

Company Secretary

ICSI Membership No. ACS 35139

Date : November 16, 2025

Place : Navi Mumbai

FINNABLE CREDIT PRIVATE LIMITED

CIN: U67100KA2015PTC082204

Registered office: IndiQube Lakeside, 4th Floor Municipal No. 80/2 Wing A

Bellandur Village, Varthur Hobli Bengaluru Bangalore KA 560103 IN

ANNEXURE-1 (Press Release)

EXTRACTS OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30 SEPTEMBER 2025

[Regulation 52(B), read with Regulation 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(All amounts are in Rs. Lakhs)

Sl. No	Particulars	Quarter ending	Quarter ending	Previous Year ended
		30-Sept-2025	30-Sept-2024	31-March-2025
		Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	3,866.71	388.64	3,441.90
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items#)	683.51	(883.21)	(244.81)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	683.51	(883.21)	(244.81)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	511.51	(883.21)	(27.95)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	515.63	(880.05)	(22.61)
6.	Paid up Equity Share Capital	201.20	63.73	135.19
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
8.	Securities Premium Account	52,292.68	4,649.76	27,405.82
9.	Net worth	52,796.48	2,708.77	26,985.76
10.	Paid up Debt Capital / Outstanding Debt		Not Applicable	
11.	Outstanding Redeemable Preference Shares		Not Applicable	
12.	Debt Equity Ratio	0.73	3.94	0.92
13.	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic (in rupees)	18.45	(45.25)	(1.30)
	2. Diluted (in rupees)	18.28	(45.25)	(1.30)
14.	Capital Redemption Reserve		Not Applicable	
15.	Debt Redemption Reserve*		Not Applicable	
16.	Debt Service Coverage Ratio		Not Applicable	
17.	Interest Service Coverage Ratio		Not Applicable	

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

Note:

a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange (BSE) of the listed entity and can be accessed on www.bseindia.com and <https://www.finnable.credit/>

b) For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL www.bseindia.com.

c) There are no changes in accounting policy and hence no impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies has been disclosed.

d) *Debt Redemption Reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rules 18(7)(b)(iii) of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

For Finnable Credit Private Limited

Nitin Gupta

Director and CEO

DIN: 01760919

Place: Bangalore

Date: 14.11.2025

—ADVERTORIAL

LVMH'S LONG-TERM PRIVATE EQUITY STRATEGY

BEYOND AFFLUENCE — HOW LUXURY BRANDS SUSTAIN VALUE IN A SHIFTING MARKET

BY NEHARIKA REDDY DASARI

The global personal luxury goods market has nearly tripled in profits over the past five years, driven by megabrands, digital innovation, and heritage products, yet challenges like brand fatigue, pricing scrutiny, and sustainability concerns are reshaping the industry. In this article, Neha Reddy explores the luxury goods market outlook, LVMH's growth trajectory through a private equity lens, and a comparative analysis with Kering, revealing what defines success for luxury brands in a shifting market.

The ever-changing environment tests even the most established brands. LVMH (Moët Hennessy Louis Vuitton SE), a French multinational holding company and conglomerate that specializes in luxury goods valued at over \$400 billion, dominates the industry through a private equity-style acquisition and integration model that has built an unmatched portfolio. Its diversified structure has shielded it from the volatility that has challenged peers such as Kering, which remains heavily dependent on Gucci.

The luxury brand market: Growth and structural shifts

Between 2019 and 2024, the global personal luxury goods market grew at an ~11% Compound Annual Growth Rate (CAGR)1, with profits nearly tripling1. China (+26%)1 and the U.S. (+9%)1 led regional growth, while Europe remained largely flat. Megabrands, including LVMH, Estée Lauder, and Kering out-performed the broader industry, doubling in size through scale, global retail expansion, and the adoption of omnichannel strategies.

The market has also been reshaped by several structural trends:

● **Digital-first strategy:** Brands moved beyond traditional seasonal cycles, adopting always-on campaigns, and leveraging influencer and creator collaborations.

● **Omnichannel retailing:** Physical and digital experiences became blended, while resale platforms and direct-to-consumer initiatives widened reach.


● **Vertical integration:** In-house manufacturing and supply chain ownership improved margins, quality, and ESG control.

● **Sustainability and ethics:** Today, approximately 50% of luxury clients consider sustainability to be a top purchase factor, increasing scrutiny over sourcing, craftsmanship, and brand transparency.

LVMH's strategy: Private equity in luxury

LVMH's approach illustrates how a strategic, disciplined, and diversified model can sustain growth. Its dominance in the luxury brands sector is rooted in a strategy that mirrors private equity investing. Bernard Arnault, Chairman and CEO of LVMH and the architect of its modern form, entered the luxury industry in the 1980s through the acquisition of the bankrupt Bouscass Saint-Frères, whose jewel was Christian Dior. It was a textbook distressed buyout: assume liabilities, isolate world-class assets, and rebuild value. Dior became the foundation on which Arnault constructed a platform.

The consolidation of Louis Vuitton with Moët Hennessy in 1987, followed by leveraged share purchases to secure control by 1989,



Neharika Reddy Dasari

effectively mirrored a leveraged buy-out, amplifying his equity through debt, similar to how private equity sponsors maximise returns.

Over three decades, Arnault executed a buy-and-build strategy: acquiring and integrating complementary houses such as Fendi, Bulgari, Sephora, Tiffany & Co., expanding across fashion, jewellery, cosmetics, and wines and spirits.

These bolt-on acquisitions were financed not only through new borrowing but through disciplined recycling of cash flows from revitalised brands: Dior's turnaround funded early growth, while Louis Vuitton's global expansion provided the capital for further deals. This strategy allowed Arnault to control assets far beyond his personal equity stake, compounding LVMH's scale in a manner strikingly similar to how funds build portfolios. Portfolio diversification and disciplined capital allocation are central to avoiding volatility and brand fatigue.

Maintaining brand identity while scaling

What differentiates LVMH is the balance between operational discipline and brand autonomy. Arnault's stewardship adapted the private equity toolkit to the unique dynamics of luxury brands. Governance

discipline, financial oversight, operational improvements, and marketing innovation were all hallmarks of his approach. Yet, unlike typical private equity roll-ups that centralise operations, he preserved the creative independence of each Maison, allowing Dior, Fendi, and Bulgari to retain their distinct identities while benefiting from group's shared resources and scale. The repositioning of Tiffany into high-end jewellery or Sephora's rapid international rollout are examples of operational excellence applied with a long-term lens.

A long-term view: Building value beyond the exit

The key divergence from private equity lies in the time horizon. Whereas funds operate within seven-to-ten-year cycles and face constant pressure to exit, Arnault has employed permanent capital – with no obligation to sell, only to grow.

This long-term view has enabled investments in heritage, artisanship, and cultural sponsorships that would rarely survive under short-term ownership. Yet the similarities to private equity remain unmistakable. Platform creation, bolt-on acquisitions, leverage, and operational discipline have all shaped LVMH into a market leader. In many ways, LVMH stands as a case study to demonstrate how the private equity playbook, applied with patience and creativity, can build not just financial value but an enduring corporate dynasty.

Kering: The risks of concentration

Kering offers a cautionary contrast to LVMH's diversified model. Despite its strong portfolio, the

group remains heavily dependent on Gucci, which generates around 78% of total revenues. This concentration has exposed Kering to brand fatigue and cyclical downturns, contributing to a ~19% CAGR between 2023 and 2024, compared with LVMH's +27% growth over the same period.

Attempts to diversify through Bottega Veneta, Saint Laurent, and Balenciaga have brought only partial relief. These brands, while distinctive, have yet to reach the scale or resilience of LVMH's Maisons. The result is a portfolio that remains vulnerable to shifts in consumer sentiment and lacks the operational diversification and acquisition discipline that underpin LVMH's success.

The road ahead

LVMH is already well-positioned to sustain leadership because its portfolio diversification insulates it from reliance on any single brand. Yet the sustainability of its advantage will depend on whether it can balance financial discipline with authenticity and cultural stewardship. As price-driven growth reaches its limits, the future will be defined by how convincingly LVMH and its peers reinforce value beyond the product—through heritage, ethics, and unforgettable experiences.

About Neharika Reddy Dasari

Neharika Reddy Dasari is a senior (Grade 12) at Oakridge International School, Hyderabad, with a deep passion for economics, finance, and global business strategy. Her academic interests lie in exploring how market forces, and strategic leadership shape industries and consumer behavior. Neharika's analyses reflect a nuanced understanding of corporate dynamics, combining data-driven insights with strategic interpretation.

SUSTAINING LEADERSHIP IN A SLOWING MARKET

The coming years will test the resilience of luxury houses. Even as jewellery and leather goods remain resilient, overall market growth is slowing, and consumers are more discerning than ever. Today's luxury clients expect more than premium products. They seek authentic craftsmanship, innovation, immersive experiences, and visible commitments to ethics and sustainability. About 80% of high-net-worth individuals expect to shift a portion of their spending to experiential luxury and wellness, while ~36% of ultra-wealthy clients report worsening in-store experiences.

For LVMH, the implication is clear: the private equity-style playbook that drove expansion must now be complemented by a stewardship approach that sustains relevance. This means balancing financial rigour with creativity, heritage, and cultural authenticity.

To respond to shifting expectations, LVMH and other luxury brands are focusing on four strategic levers: sharpening the core brand proposition, renewing emphasis on product excellence, enhancing customer experiences, and carefully evaluating expansion opportunities. Success will increasingly be defined not by pricing power alone, but by the ability to deliver enduring value beyond the product itself.

मध्य प्रदेश : भरधाव कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक, ५ जणांचा मृत्यू

ग्वाल्हेर, दि. १६: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे रविवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मालवा कॉलेजसमोर एका वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, फॉर्च्युनरमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कार ट्रॉलीच्या खाली चिरडली गेली, त्यामुळे कोणीही वाचले नाही. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी ६:३० वाजता ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर शहरापासून सुमारे २० किलोमीटर पूर्वेला हा अपघात झाला. फॉर्च्युनर झाशीहून येत होती. कार मालवा कॉलेजजवळ येताच एका वळणावर वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉल आली. वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का ; ५५ शाखाप्रमुखांनी दिला राजीनामा

सोलापूर, दि. १६: नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या सुमारे ५५ शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बागल विरुद्ध जगताप गटातील संघर्ष आता चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. माजी आ. जयंतराव जगताप यांना नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा व कुर्डूवाडी येथे

आणि मागून ट्रॉलीला धडक दिली. गाडीचा अर्धा भाग ट्रॉलीच्या खाली चिरडला गेला, ज्यामुळे पाचही जण जागीच ठार झाले. मृतदेह ट्रॅक्टर ट्रॉली आणि कारमध्ये अडकले होते. कार पूर्णपणे चिरडली गेली होती. रस्त्यावरून जाणाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी आणि बचाववाही सुरु केले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कटरने कार कापली, मृतदेह बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व मृत ग्वाल्हेरचे रहिवासी होते. उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका कार्यक्रमातून ते ग्वाल्हेरला परतत होते तेव्हा हा अपघात झाला. मृतांची ओळख पटली आहे ती क्षितिज उर्फ प्रिन्स राजावत, राज पुरोहित, कौशल सिंह भद्रोरिया, आदित्य उर्फ राम जादोन आणि अभिमन्यू सिंह तोमर. फॉर्च्युनर कार ग्वाल्हेर येथील प्रॉपर्टी डीलर उमेश राजावत यांची होती. ते

शनिवारी रात्री ९ वाजता शनिचरा धाम येथून परतले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रिन्स राजावत कार चालवत होता. ग्वाल्हेरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह म्हणाले, झांसी रोड पोलिस स्टेशन हद्दीतील मालवा कॉलेजसमोर एक मोठा अपघात झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एक पथक पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग रूग्णवाहिकेचे प्राथमिक वैद्यकीय अधिकारी पंकज यादव म्हणाले की, सकाळी साडेसाहा वाजता सिरोली पोलिस स्टेशनकडून मालवा कॉलेजसमोर अपघात झाल्याची माहिती मिळाली. ते सकाळी सात वाजता डाबराच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की फॉर्च्युनरचा वेग ताशी सुमारे १६० किमी होता. पोलिसांनी कारचे दरवाजे तोडले आणि जखमींना बाहेर काढले.

रत्नागिरी, दि. १६: श्री क्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) समुद्रात शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण बुडाले. त्यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) हा तरुण बेपत्ता आहे, तर विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांना समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. शनिवार, रविवार सलग सुट्या असल्याने पर्यटकांचा ओघ गणपतीपुळे समुद्रात वाढला

Public Notice
TAKE NOTICE THAT ,It is hereby informed that my client Mrs. Anita Arvind Ovalekar who is the owner of the residential property bearing Flat No. 802, 8th Floor, Ganesh Niwas Co-operative Housing Society Limited, Plot No.11, CTS No.286/6, SionMatunga Division Swami Vallabhdas Marg, Sion West, Mumbai 400022 along with 10 fully paid up shares of Rs.50 each bearing distinctive nos. 91 to 100 (both inclusive) bearing Certificate Nos. 10, the said flat was allotted to her via MHADA is intending to sale the below mentioned schedule property more particularly described in the schedule here under written, free from all encumbrances
Any person having any claim or right in respect of the premises more particularly described in the schedule hereunder written by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, charge or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days of his/her/their such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.
Schedule of Property
ALL that 5 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive nos. 91 to 100 (both inclusive) bearing Certificate Nos. 10 of the Ganesh Niwas Co-operative Housing Society Limited together with right, title, benefits, privileges and interest into and upon Flat No. 802, 8th Floor, Ganesh Niwas Co-operative Housing Society Limited, Plot No . 11 , CTS No.286/6, Sion Matunga Division, Swami Vallabhdas Marg, Sion West, Mumbai 400022.
Dated this 17th day of November 2025
Advocate Soumiya Uchil AI 165, PerinNariman Street, 1st Floor, Room No. 27, Fort, Mumbai –400 001

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
३८	रोशनी राकेश जाधव	२४/०९/२०२५	४७३८/२०२५	५२५५३	४
३९	अथर्व अजय पाठे	२४/०९/२०२५	४७४०/२०२५	२९०८२	१
४०	अजय बाळाराम पाठे	२४/०९/२०२५	४७४०/२०२५	२९०८२	२
४१	रश्मि नारायण पाठे	२४/०९/२०२५	४७४१/२०२५	९५१३२	३
४२	अमित राजेंद्र मोहिते	२४/०९/२०२५	४७४१/२०२५	९५१३२	४
४३	प्रियांका प्रकाश बैकर	२४/०९/२०२५	४७४२/२०२५	१७८८३	१
४४	सुनिता श्रीकृष्ण साळवी	२४/०९/२०२५	४७४३/२०२५	१७८८३	१
४५	श्रीकृष्ण तुकाराम साळवी	२४/०९/२०२५	४७४३/२०२५	१७८८३	२
४६	प्रकाश पांडुरंग बैकर	२४/०९/२०२५	४७४३/२०२५	१७८८३	४
४७	अरकात फिरोज खान	२४/०९/२०२५	४७४५/२०२५	२१५९३	१
४८	अश्वय शशवंत शेठार	२४/०९/२०२५	४७४५/२०२५	२१५९३	२
४९	आयशा इम्रान खान	२४/०९/२०२५	४७४६/२०२५	५१६७६	३
५०	समीरा शब्बीर अहमद अन्सारी	२४/०९/२०२५	४७४८/२०२५	५१६७६	४
५१	लक्ष्मीबाई शशवंत अययडे	२४/०९/२०२५	४७४९/२०२५	३७९८१	२
५२	मंगल मधुकर आवळे	२४/०९/२०२५	४७४७/२०२५	३७९८१	४
५३	हेमांगी रमेश मुलींगार	२४/०९/२०२५	४७४८/२०२५	२६८९१	३
५४	लक्ष्मी शशवंत अययडे	२४/०९/२०२५	४७४९/२०२५	३६३४९	१
५५	मनिषा गणेश कांबळे	२४/०९/२०२५	४७४९/२०२५	३६३४९	२
५६	पुष्पा शिवाजी शिंदे	२४/०९/२०२५	४७४९/२०२५	३६३४९	४
५७	समीरा शब्बीर अहमद अन्सारी	२४/०९/२०२५	४७५०/२०२५	५१६७६	१
५८	आयशा इम्रान खान	२४/०९/२०२५	४७५०/२०२५	५१६७६	३
५९	योगेश सुभाष माने	२४/०९/२०२५	४७५१/२०२५	१११५५३	१
६०	उमेश वामन मोहिते	२४/०९/२०२५	४७५१/२०२५	१११५५३	२
६१	अतिल सदाशिव कुंभार	२४/०९/२०२५	४७५१/२०२५	१११५५३	३
६२	मो. नसिम अब्दुल सलाम शाह	२४/०९/२०२५	४७५२/२०२५	१०५११७	१
६३	मो. अलिम अब्दुल सलाम शाह	२४/०९/२०२५	४७५२/२०२५	१०५११७	२
६४	मंगल मधुकर आवळे	२४/०९/२०२५	४७५३/२०२५	३८८७३	३
६५	प्रियांका मधुकर आवळे	२४/०९/२०२५	४७५३/२०२५	३८८७३	२
६६	लक्ष्मीबाई शशवंत अययडे	२४/०९/२०२५	४७५३/२०२५	३८८७३	३
६७	पुष्पा शिवाजी शिंदे	२४/०९/२०२५	४७५३/२०२५	३८८७३	४
६८	सुखेळा लक्ष्मण वझे	२४/०९/२०२५	४७५७/२०२५	४६१३९	१
६९	संतोष साहेबराव पाचारणे	२४/०९/२०२५	४७५८/२०२५	१०६९१६	३
७०	निलेश अशोक सावंत	२४/०९/२०२५	४७५८/२०२५	३८७८९	१
७१	सीमा गणेश गुम्व	२४/०९/२०२५	४७५८/२०२५	३७८७९	४

सदर दाव्याचे काही अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रविवादींना रजिस्टर पोस्टने समस पाठविण्यात आलेले आहे.परंतु प्रविवादी यांना समस रजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समस देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जांसंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताने दिनांक २५/११/२०२५ रोजी दुपारी १२:०० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रविवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या मेकवेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ३१/१०/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-
(बी. के. येव्हेर)

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

महाराष्ट्र राज्य विमर कृषी सहकारी

पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोण, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६५/४७, ०९८३८९१८८८, ९८३८५२१११ फॅक्स : २८८६२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील ब्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक – डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार – अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिंगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426 ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadepp@rediffmail.com/msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.

मुख्य कार्यालय – ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. कविता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीच, गोगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया अ‍ॅण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर ल्हासा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२२९१. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊ